

# KKALPANA INDUSTRIES (INDIA) LIMITED

CIN: L19202WB1985PLC039431

Regd Office: BK Market, 16A Shakespeare Sarani, 4th Floor, Room No. 3, Kolkata - 700071 Telephone: +91-033-4064 7843,

E-Mail: kolkata@kkalpana.co.in, Website: www.kkalpanagroup.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3RD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023 Rs. In Lacs (except per share data)

			STAND	ALONE		CONSOLIDATED				
SI		Quarte	rended	Nine mon	ths ended	Quarte	erended	Nine months ended		
No.	PARTICULARS	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	
1	Total Income from Operations	1593.59	5864.39	4931.49	25557.28	1593.59	5864.39	4931.49	25557.28	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	15.89	127.92	44.97	192.20	4.89	124.81	4.37	173.99	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and /or Extraordinary items)	-68.48	127.92	-39.40	192.20	4.89	124.81	4.37	173.99	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and /or Extraordinary items)	-73.98	108.63	-64.49	142.46	-0.61	105.52	-20.72	124.25	
5	Total comprehensive income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	-73.98	108.63	-64.49	142.46	-1.07	106.04	-20.77	126.92	
6	Net Profit after Tax and Share of Profit of Subsidiary/ Assoiciate					-0.61	107.09	-21.47	108.84	
7	Equity Share Capital	1881.46	1881.46	1881.46	1881.46	1881.46	1881.46	1881.46	1881.46	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year									
9	Earnings per share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinuing operations)									
	Basic:	-0.08	0.12	-0.07	0.15	0.00	0.11	-0.02	0.12	
	Diluted	-0.08	0.12	-0.07	0.15	0.00	0.11	-0.03	0.12	

- 1) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the 3rd quarter and nine months ended 31st December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Un-audited Financial Results (Standalone & Consol for the 3rd guarter and nine months ended 31st December 2023, are available on the website of BSE Ltd (www.bseindia.com) & The Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com) and that of the Company (www. kkalpanagroup.com).
- 2) The Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the 3rd quarter and nine months ended 31st December 2023 have been reviewed by the Audit Committee and have also been approved by the Board of Directors at their respective meetings held on 9th February 2024.
- 3) The Consolidated Results include Results of :- (a) the company's Wholly Owned foreign Subsidiary Company viz " Kkalpana Plastic Reprocess Industries Middleeast FZE" (wound up wef 21st November, 2023) and (b) the Associate Company "Kkalpana Plastick Limited" in which the company holds 36.23% of its paid up Equity share capital. (ceased to be associate from 27th June,
- company in accordance with "Indian Accounting Standards 108 Operating Segment".
- 5) The figures for the corresponding previous period has been regrouped/reclassified wherever necessary, to conform to the current period figures.
- 6) The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the Financial Results for the guarter and nine months ended 31st December 2023, in compliance with Regulation

FOR KKALPANA INDUSTRIES (INDIA) LTD

DR. PRANAB RANJAN MUKHERJEE (DIN 00240758) WHOLE TIME DIRECTOR

(₹ in Lakhs)

Place : Kolkata Date: 9th February 2024

## **Continuous** Excellence**Through** Performance



#### **RAJSHREE POLYPACK LIMITED**

Regd Office: 503-504, Lodha Supremus, Building No.1, 5<sup>th</sup> Floor, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) – 400 604. India Corporate Office: 502, Lodha Supremus, Building No.1, 5<sup>th</sup> Floor, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) - 400 604. Tel: +91 22 2581 8200 CIN: L25209MH2011PLC223089 Website: www.ra

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31st DECEMBER, 2023

Value         Vear En           ac 31, 2023         Dec 31, 2022           2022         2023           2uudited         Unaudited         Audited           693.49         18,858.24         25,425
2023 2022 2023 audited Unaudited Audited
.693.49 18,858.24 25,429
910.86 1,109.19 1,438
906.66 1,106.39 1,434
661.43 814.57 1,065
665.92 812.89 1,073
,222.40 1,144.90 1,144
- 12,199
5.79 7.17 9
5.78 7.17 9
9i 6i 72:

- The above results for the quarter ended December 31, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on February 09, 2024.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e. <u>www.nseindia.com</u> and on the Company's website <u>w</u> For and on behalf of the Board of Directors

Ramswaroop Radheshyam Thard Chairman & Managing Director DIN: 02835505



Februray 09, 2024

### PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India;

Tel: +91 22 6919 9999: Website: www.parasdefence.com

										(Rs. in Lakhs.	except per equi	tv share data)		
Particulars			Stan	dalone			Consolidated							
	Quarter Ended December 31, 2023	Quarter Ended September 30, 2023	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2023	Nine Months Ended December 31, 2022	Year Ended March 31, 2023	Quarter Ended December 31, 2023	Quarter Ended September 30, 2023	Quarter Ended December 31, 2022	Nine Months Ended December 31, 2023	Nine Months Ended December 31, 2022	Year Ended March 31, 2023		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1 Total Income from Operations	6,373	6,107	6,563	17,050	16,375	22,261	6,493	6,241	6,635	17,660	16,480	23,065		
2 Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,036	1,355	1,434	3,208	3,695	4,672	836	1,217	1,298	2,836	3,398	4,685		
3 Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,036	1,355	1,434	3,208	3,695	4,672	836	1,217	1,298	2,836	3,398	4,685		
4 Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	760	1,010	1,051	2,390	2,707	3,593	586	876	917	2,043	2,411	3,595		
5 Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	759	1,008	1,050	2,386	2,706	3,587	585	875	918	2,040	2,416	3,595		
6 Equity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900		
7 Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)						33,230						33,242		
8 Earnings Per Share (of Rs.10/- each)														
a) Basic*	1.95*	2.59*	2.69*	6.13*	6.94*	9.21	1.71*	2.42*	2.50*	5.66*	6.49*	9.25		
b) Diluted*	1.95*	2.59*	2.69*	6.13*	6.94*	9.21	1.71*	2.42*	2.50*	5.66*	6.49*	9.25		

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023

\* Not Annualised \*\*Includes share of Non Controlling Interest

Notes:

Place: Navi Mumba

Date: February 09, 2024

- a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange(s) on February 09, 2024 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).
- b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 09, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review or

For Paras Defence and Space Technologies Limited

**Munial Sharad Shah** Managing Director DIN: 01080863



#### STAR PAPER MILLS LIMITED

Regd. Office: Duncan House, 2nd Floor, 31, Netaji Subhas Road, Kolkata 700 001 CIN-L21011WB1936PLC008726 Ph: (033) 22427380-83 Fax: (033)22427383 email: star.sre@starpapers.com, website:www.starpapers.com

EXTRACTS OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

(Rs. In Lakhs except earnings per share data)

Sr		Quarter ended	Nine Months ended	Quarter ended
No.	Particulars	31st December 2023 Un-audited	31st December 2023	31st December 2022 Un-audited
1	Total Income from Operations	11481.26	34404.07	11575.32
2	Net Profit /( Loss) for the period ( before Tax, Exceptional and Extraordinary items)	2105.24	6836.03	2730.67
3	Net Profit /( Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1930.08	6660.87	1811.18
4	Net Profit /( Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1476.40	4969.16	1273.90
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax]	1481.38	4891.33	1278.46
6	Paid-up Equity Share Capital	1560.83	1560.83	1560.83
7	Other Equity (as shown in Audited Balance-Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings per equity share of Rs 10/-each			
	(i) Basic (Rs.)	9.46	31.84	8.16
	(ii) Diluted (Rs.)	9.46	31.84	8.16
No	tos:			

The above is an extract of the detailed format of financial results filed with stock exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the stock exchange websites at http:// www.nseindia.com and at http://www.bseindia.com and on the Company's website at http:/

www.starpapers.com. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 9th February, 2024.

By Order of the Board of Directors For Star Paper Mills Ltd.

Place: New Delhi

Date: 09th February, 2024

M. Mishra Managing Director DIN: 00096112

(186.50)

aban

## **ABAN OFFSHORE LIMITED**

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2023 QUARTER YEAR QUARTER **ENDED ENDED ENDED** SI. **PARTICULARS** 31.12.2023 31.12.2022 (UNAUDITED) (AUDITED) (UNAUDITED **TOTAL INCOME FROM OPERATIONS** 3,967.27 789.42 942.92 2 LOSS FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL (3.238.19) (10,600.05) (2,815.63)AND / OR EXTRAORDINARY ITEMS) LOSS FOR THE PERIOD BEFORE TAX ( AFTER (3.238.19) (10,600.05) (2,815.63) EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS NET LOSS FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER (3,267.94) (10,907.47) (2.874.07) **EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)** TOTAL COMPREHENSIVE LOSS FOR THE PERIOD (4,298.80) (27,842.98) (5,793.05) [COMPRISING LOSS FOR THE PERIOD (AFTER TAX) AND OTHER COMPREHENSIVE INCOME (AFTER TAX)] 6 EQUITY SHARE CAPITAL (FACE VALUE OF RS 2/- EACH 116.73 **FULLY PAID)** RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS (1,95,971,23) SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR EARNING PER SHARE (FACE VALUE OF RS.2/- EACH) (NOT ANNUALISED) (IN RS.) (a) BASIC (56.00)(186.50)(49.25)(b) DILUTED

- (i) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock Exchanges under Regulation 22 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.abanoffshore.com.
- (ii) The Company has adopted the Indian Accounting Standards (Ind AS) from April 1, 2016 and these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the said standards.
- (iii) The standalone financial results are as under:

SI. No.	PARTICULARS	QUARTER ENDED 31.12.2023 (UNAUDITED)	YEAR ENDED 31.03.2023 (AUDITED)	QUARTER ENDED 30.09.2022 (UNAUDITED)					
1	Income from operations	198.72	759.94	176.83					
2	Profit before tax	(815.36)	(1,011.38)	(234.27)					
3	Total comprehensive Income for the period	(821.60)	(1,157.49)	(248.15)					
For and on behalf of the Board									

C P Gopalkrishnan Place : Chennai Date: 9th February 2024 Dy. Managing Director & Chief Financial Officer

## [POINT]

### **ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED**

(CIN: L74900MH2008PLC182869)) (Formerly known as ONE POINT ONE SOLUTIONS PRIVATE LIMITED)

Registered Office: International Infotech Park, T-762, Tower-7, 6th Floor, Vashi, Navi Mumbai -400703. Tel No.: + 91 (22) 6687 3800, Fax No.: + 91 (22) 6687 3889, Website: www.1point1.com Email: investors@1point1.in

#### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2023

(Rs. In Lakhs except per share data)												
	(	Quarter Ended		9 Month	s ended	Year Ended						
Particulars	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023						
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)						
Total Income from Operations	4,211.23	4,101.32	3,554.40	12,186.14	10,551.80	14,423.98						
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	837.67	832.98	296.52	2,129.74	806.94	1,282.16						
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	837.67	832.98	296.52	2,129.74	806.94	1,282.16						
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	596.96	592.76	213.57	1,472.35	583.68	878.96						
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	596.30	585.74	209.95	1,460.52	566.06	856.12						
Equity Share Capital	4,227.77	3,908.77	3,761.19	4,227.77	3,761.19	3,761.19						
Reserves (excluding Revaluation Reserve)						1,758.72						
Earnings Per Share (of Rs. 2/- each)												
Basic:	0.30	0.30	0.11	0.75	0.31	0.47						
Diluted:	0.30	0.30	0.11	0.75	0.31	0.47						

Extract of unaudited standalone financial results for the quarter ended 31st December 2023: Quarter Ended 9 Months ended Year Ended 31/12/2023 | 30/09/2023 | 31/12/2022 31/12/2023 | 31/12/2022 31/03/2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 4,101.32 3.553.38 12,335.69 10,548.63 14,419.86 Profit before tax 845.64 833.75 297.99 2.288.80 809.34 1.286.14

Profit after tax

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting dated 9thFebruary 2024 The above is an extract of detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of financial results is available on the website of National Stock Exchange of India Limited and the Company.

595.15

605.89

For ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

580.86

876.31

214.68 1.631.34

Place: Navi Mumbai Akshav Chhabra Chairman and Managing Director





























































#### PUBLIC NOTICE DOCUMENT MISSING

Notice is hereby given that my client MRS. SANGEETA NAYAR, have lost/ misplaced the original registered document viz. Declaration dt. 4th April 1996 along with Articles of Agreement dt. 8th August 1991 bearing registration no. BBJ-1227 of 1996 executed between M/s. Lokhandwala Builders Ltd and M/s. Vidur Holdings Pvt. Ltd. and the same is not traceable. The report of the same has been lodged at Versova Police Station on 9th February 2024 vide lost report no. 18837-

If anybody is in possession of the Original Document relating to the said property i.e. Flat No. 506, 5th Floor, Woodstock, Versova, J.P. Road, Andheri (W), Mumbai – 400 058, they are requested to hand over the same to the

**GIRISH THAKUR** Advocate High Court Office No. 12, 5th Floor, National House 27, R.D. Street, Fort, Mumbai - 400 001 Mob: 9920268536

## निविदा सूचना

आमच्या विद्यमान सोसायटी इमारतीच्या पर्नविकासाकरिता प्रख्यात विकासक आणि/ किंवा बिल्डर्सकडून मोहोरबंद प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रभात को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. १९८-२१२, प्रिन्सेस स्ट्रीट, शामलदास गांधी मार्ग, मुंबई-४००००२.

सीएस क्र.९६७ धारक प्लॉट मालमत्ता पत्रकानुसार क्षेत्रफळ:

६११ चौ.मी. संपर्क:

९८२०१३११२९/९८२००६७१२२ र्डमेल:

parasmanish29@gmail.com सदर प्रस्ताव जाहिरात प्रकाशनापासून ३०

दिवसांच्या आत मेल मार्फत सादर करावेत. कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार सोसायटीकडे राखून आहे.

## राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन

नागप्र, दि.९ : काँग्रेस खासदार राहल गांधींनी पंतप्रधानांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज, शूक्रवारी नागपुरात भाजपने आंदोलन केले. यावेळी राहल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

### सम्यक कॉर्पोरेशन लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** खोली क्र.१८, कैलाश दर्शन, हंसोटी लेन, कामा लेन, घाटकोपर (प.), मुंबई–४०००८६. कॉर्पोरेट कार्यालय: ५०४, बी विंग, स्टेटसमन हाऊस, १४८, बाराखंबा रोड, नवी दिल्ली–११०००१, भारत ई-मेल: roc.greencommercial@gmail.com. वेबसाईट: www.samyakcorp.com सीआयएन: एल५१२१९एमएच१९८५पीएलसी२६५७६६

३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. लाखात)

तपशिल	संपलेली तिमाही	वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपंलेली संबंधित तिमाही
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.99	49.08	90.93
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२.७६	રપ.0૬	9.40
कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	₹.0६	રપ.0૬	9.40
कालावधीकरिता करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	2.82	२०.३२	9.9६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	2.82	20.32	२६.५५
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/ – प्रती भाग)	9000.00	9000.00	८६४.९०
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
अ. मूळ ब. सीमिकृत	0.028	0.203	0.093

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायस्मेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व नजन्माहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व नजन्माहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निव्वळ नुफा/तोटा, एकूण सर्वकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबीवरील प्रभाव जे लेखा योजनेतील बदलामुळे आहे ते तळटीपमध्ये

नमुद आहे. निर्मुद आहे. वित्तीय निष्कर्ष अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रिकायरमेंटस्) रेप्युलेशन्त २०१५ चे नियम ३३ (सुधारितप्रमाणे) आणि सेबी परिपत्रक दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर ०८ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करून अपात्र मत दिले.

दिनांक: ०८.०२.२०२४

प्रिया रावत संचालिका डीआयएन:०९८०९१३२

सही/-

नागपुरातील रिझर्व्ह बँक चौकात झालेल्या या आंद्रोलनात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलनाचा इसारा यावेळी देण्यात आला. राहल गांधी ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. आणि,

(RPPL

त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार आहेत. त्यांनी राहल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. दरम्यान

उद्या, शनिवारी राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात आ. खोपडे, आ. मेघे, आ. सावरकर, आ. दटके, डॉ. आशिष देशमुख, धर्मपाल मेशाम, बंटी कुकडे, सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, डॉ. राजीव पोतदार, सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी आदी उपस्थित होते.

## राजश्री पॉलिपॅक लिमिटेड

नोंद. कार्या.: लोढा सुप्रिमस, युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४, भारत. कॉर्प.कार्या.: लोढा सुप्रिमस, युनिट क्र.५०२, ५वा मजला, रोड क्र.२२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४. दूरध्वनी:+९१-२२ २५८१८२००; सीआयएन: L25209MH2011PLC223089; वेबसाइट: www.rajshreepolypack.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

												( )
			एर	क्रमेव					एकत्रि	त		
		संपलेली तिमाही	t	संपले	ले ९ महिने	संपलेले वर्ष		संपलेली तिमाई	t	संपलेले	संपलेले वर्ष	
तपशिल	39.92.22	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	३१.१२.२१	39.03.22	३१.१२.२२	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	३१.१२.२१	39.03.22
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६५६७.४१	६८२९.७५	५४५०.३०	२०७३९.८१	१८८७०.३०	२५४४६.६४	६५४९.६३	६८१२.०७	4884.८८	२०६९३.४९	१८८५८.२४	२५४२९.३२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
साधारण बाबपुर्व)	३६५.८६	388.66	१४४.२४	९५७.१८	११२१.२५	१४५५.९१	386.08	२९४.१०	१३९.८२	९१०.८६	११०९.१९	१४३८.५९
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)												
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
साधारण बाबनंतर)	३६५.८६	388.66	१४४.२४	९५७.१८	११२१.२५	१४५५.९१	380.36	२९१.८४	१३९.४९	९०६.६६	११०६.३९	१४३४.०१
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
साधारण बाबनंतर)	२७३.९५	२२९.११	१०५.७०	७११.९५	८२९.४३	१०८७.८७	२५५.४६	२०९.१७	१००.९५	६६१.४३	८१४.५७	१०६५.९७
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	રહવ.૪५	२३०.६१	१०५.१४	७१६.४४	८२७.७५	१०९५.०९	२५६.९६	२१०.६७	१००.३९	६६५.९२	८१२.८९	१०७३.१९
समभाग भांडवल	१२२२.४०	११४४.९०	११४४.९0	१२२२.४०	११४४.९०	११४४.९०	१२२२.४0	११४४.९०	११४४.९0	१२२२.४०	११४४.९०	११४४.९०
इतर समभाग (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-	-	११८८३.९१						१२१९९.०९
मूळ	₹.३७	२.०१	0.92	६.२३	9.30	९.६३	२.२१	१.८४	33.0	4.68	৬.१७	9.88
सौमिकृत:	२.३७	२.0१	0.92	<b>६.</b> २२	9.30	९.६३	२.२१	१.८४	0.66	4.68	৬.१७	9.88
	•	•	•		•	•						

३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९.०२.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोक

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे

अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.rajshreepolypack.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करित सही/ रामस्वरूप राधेश्याम थर्ड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०२८३५५०

(रु.लाखात)

09.07.7078

## असित सी मेहता फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : पॅन्टोमॅथ न्यूक्लिअर हाऊस , साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०७२. सीआयएन : L65900MH1984PLC091326

दूर. : 022-28583333 ईमेल : investorgrievance@acmfsl.co.in वेबसाइट : www.acmfsl.com

#### दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखांत

अ.	तपशील		स्थ	गर्यी		एकत्रित					
क्र.		तिमाहीअखेर	गत वर्षातील अनुषंगिक तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	गत वर्षातील अनुषंगिक नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर	गत वर्षातील अनुषंगिक तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	गत वर्षातील अनुषंगिक नऊमाहीअखेर		
		३१.१२.२०२३	39.97.7077	39.99.9073	39.97.7077	39.99.9073	39.97.7077	39.99.9073	३१.१२.२०२२		
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित) टीप क्र. २ पाहा	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित) टीप क्र. २ पाहा	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)		
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	१०९.६६	७२.०५	३४९.१९	२०७.७१	१००७.१४	६५८.३३	२८३७.३६	१९९९.५८		
۲.	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१४४.५६	રેધ.૪૭	४३७.०४	२६०.५७	४४२.२१	२७१.८६	११२६.३०	९४१.६६		
₹.	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१४४.५६	રેધ.૪૭	४३७.०४	२६०.५७	४४२.२१	२७१.८६	११२६.३०	९४१.६६		
٧.	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	१४६.३६	રેધ. ૧૪	83.5\$8	२५९.२४	४४३.५१	२७३.०४	१११७.९७	९४१.८१		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन (कालावधीकरिताचा (कप्पश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन (कप्पश्चात) यांचा समावेश)	१४४.४०	२६.५५	४३६.१४	રપહ.હશ	४३०.६७	४२६.६८	११६७.७७	१०८६.६८		
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/-)	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६		
<b>७</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता – गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	_	-	-	-	-	-	-	-		
८.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)										
	मूलभूत	०.९६	0.43	८.८६	4.23	८.९६	५.५७	२२.५७	१९.३६		
	सौम्यीकृत	०.९६	0.43	८.८६	५.२३	८.९६	५.५७	२२.५७	१९.३६		

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वितीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्णप्रारूप कंपनीची वेबसाइट www.acmfsl.com वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स बीएसई www.bseindia.com वर उपलब्ध आहेत

दि. १०,०१,२०२४ रोजी संपनीने नोंद दिनांकानसार विद्यमान समभागधारकांद्रारे धारण केलेल्या प्रत्येक दोनशे पर्णत: प्रदानित समभागांकरिता एकशी तीस समभागांच्या प्रमाणात कंपनीच्या विद्यमान भागधारकांच्या राइटस् प्रतिरोअर रु. १३७.४५ इश्यू प्रासिवर अर्थात प्रति समभाग रु. १२७.४५ प्रीमियमवर रु. १०/– दर्शनी मूल्याच्या ३२९३४५२ पूर्णत: प्रदानित समभागांचे वाटप केले. अर्जदारांना त्यांच्या अर्जावर रु. १३७.४५ प्रतिशेअर प्रदान करावे लागले ज्यापैकी रु. १० होते जे दर्शनी मल्याअंतर्गत जळवन घेण्यात आले व रु. १२७.४५ प्रति समभाग सीक्यरिटी प्रीमियम व शिलकेअंतर्गत जळवन घेण्यात अले. प्रस्ताव दस्तावेजामध्ये नमूद केल्यानुसार इश्श्यूच्या बाबीसमवेत राइट इश्श्यू प्रक्रिया वापरण्यात येईल.

> असित सी. मेहता फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता असित सी. मेहता

> > डीआयएन : ००१६९०४८

ठिकाण : मुंबई दिनांक · ०८ ०२ २०२४

स्थळ : मुंबई

दिनांक : ८ फेब्रुवारी २०२४

HiKAL

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माहिकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

रू. लाखा मध्ये (प्रति समभाग आकडेवारी व्यतिरिक्त) संपलेले नऊ महीने संपलेले वर्ष तपशील 38/82/2023 30/08/2023 38/82/202 38/87/2023 38/82/20 39/03/2023 (लेखापरीक्षित) एकूण महसूल ४४,७६३ १२७,२४९ २०२,८४४ ४३,५८७ ५४,२७१ १४८,४७७ या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(कर अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तू पूर्वी) २,१६१ १,६८६ १०,५३७ या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) कर पूर्वी (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्त नंतर) २,१६१ १,६८६ ३,५७९ ४,८१८ ५,६७९ १०,५३७ कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्त नंतर) 2.888 8.246 २,६४१ ३,५६३ 8.239 6,639 कालावधीसाठी एकण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)[कालावधीसाठीचा नफा(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)] 8.800 8.283 2.863 3.420 8,338 6,663 समभाग भांडवल २,४६६ ₹.४६६ २,४६६ २,४६६ २,४६६ २,४६६ इतर भांडवल ११०,८८१ उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.२/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कार्यचलनासाठी) - पायाभूत 8.38 8.02 2.88 2.69 3.88 ६.३६ 8.38 2.88 ₹.४४ ६.३६

टीप: १. कंपनीच्या स्वतंत्र निकालांच्या संदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहे

		स्वतंत्रि	<del>.</del>		
	संपलेले तीमाही		संपलेले र	नऊ महीने	संपलेले वर्ष
					३१/०३/२०२३ (लेखापरीक्षित)
४४,७६३	४३,५८७	५४,२७१	१२७,२४९	१४८,४७७	२०२,८४४
5 810X	8 878	3 6196	X 7.50	4 E198	१०,५३६
(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,,,,,,	(, (,	3,5 (	(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	11,111
२,१७४	१,६८१	३,५७९	४,८२०	५,६७१	१०,५३६
१,६२७	१,२५२	२,६४१	३,५६५	४,२३१	७,८३८
१.३२	१.०२	२.१४	२.८९	3.83	६.३६
१.३२	१.०२	२.१४	२.८९	३.४३	६.३६
	३१/१२/२०२३ (अलेखापरीक्षित) ४४,७६३ २,१७४ २,१७४ १,६२७	३१/१२/२०२३         ३०/०९/२०२३           (अलेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)           ४४,७६३         ४३,५८७           २,१७४         १,६८१           २,१७४         १,६८१           १,६२७         १,२५२           १,३२         १,०२	संपलेले तीमाही   \$१/१२/२०२३   ३०/०९/२०२३   ३१/१२/२०२२   ३०/०९/२०२३   ३१/१२/२०२२   ३१/७२/२०२२   ३१/७२/२०२२   ३०/०९/२०२३   ३१/७२/२०२२   ३१/७२/२०२२   ३१/७२/२०२२   ३१/७२   ३१/७२   ३१/७२   ३१/७४   ३१/७२   ३१/७२   ३१/७२   ३१/७२   २१६४१   ३१.३२   १०२   २१४४	3१/१२/२०२३   30/0९/२०२३   3१/१२/२०२२   3१/१२/२०२३   31/12/12/20   31/12/2	संपलेले तीमाही संपलेले नऊ महीने   ३१/१२/२०२३   ३०/०९/२०२३   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१४/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२३   ३१/१२/२०२२   ३१/१२/२०२   ३१/१२/२०   ३२/१२   ३

वरील सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहे (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.hikal.com) उपलब्ध आहे.

३. सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाशी सुसंगत राहण्यासाठी आवश्यक तेथे मागील कालावधीचे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

हायकल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ७१७/७१८, मेकर चेंबर V, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूर.क.: +९१-२२-६२७७०२९९, सीआयएन :एल२४२००एमएच१९८८पीटीसी०४८०२८, ई-मेल: info@hikal.com; वेबसाईट: www.hikal.com Just the right chemistry

हायकल लिमिटेडकरित जय हिरेमठ कार्यकारी अध्यक्ष डीआयएन: ०००६२२०३

# **ALAN SCOTT ENTERPRISES LIMITED**

(formerly known as Alan Scott Industriess Limited) CIN: L33100MH1994PLC076732

Registered Office: 302, Kumar Plaza, 3rd Floor, Kalina Kurla Road, Near Kalina Masjid, Santacruz East, Mumabai - 400029 | Phone: +91 61786000 / 01 | E-mail: alanscottcompliance@gmail.com | Website: thealanscott.com

## Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2023

(₹ In Lakhs except earning Per Share)

Consolidated

S.	Particulars		Quarter ended		Nine Month Ended Year ended		Year ended		Quarter ended		Nine Month Ended		Year ended
No.	i aravaiais	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Income												
	(a) Net Sales / Income From Operations	1.65	16.49	27.90	18.14	36.90	37.06	366.31	225.06	183.98	724.36	399.52	521.93
	(b) Other operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	23.11	9.01	0.00	38.28	0.00	0.00
2	(c) Interest and other non operating income	7.74	4.72	0.00	16.74	0.35	16.07	7.74	4.72	6.09	16.74	11.18	19.97
3	Total Income(a+b+c)	9.39	21.22	27.90	34.88	37.26	53.13	397.16	238.79	190.06	779.37	410.70	541.89
4	Expenditure												
	(a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.21	0.00	22.50	23.07	0.00	0.00	0.21	0.00	22.50	23.07
	(b) Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	274.14	221.04	205.00	581.95	389.05	439.21
	(c) Increase/Decrease in Stock in trade And Work in Progress	0.00	16.49	19.71	16.49	1.60	1.60	-26.00	-68.27	-94.21	-96.78	-180.38	-146.84
	(d) Employee benefit Expenses	7.20	7.74	12.16	24.98	63.18	74.33	60.38	40.06	23.55	124.83	88.79	111.37
	(e) Depreciation And Amortisation Cost	1.51	1.50	2.18	4.50	6.20	8.31	67.13	47.30	35.03	154.13	70.59	107.70
	(f) Finance cost	0.21	0.30	0.32	1.32	0.93	2.10	43.00	31.46	20.03	104.96	41.04	62.48
	(g) Other Expenditure	27.11	13.11	10.05	51.68	39.07	47.35	73.47	42.77	41.23	147.70	119.72	138.11
5	Total Expenditure(a+b+c+d+e+f+g)	36.03	39.15	44.64	98.97	133.47	156.76	492.12	314.34	230.83	1016.79	551.32	735.10
	Profit After Interest Before Exceptional Items & Tax (3-5)	-26.64	-17.94	-16.74	-64.09	-96.21	-103.62	-94.96	-75.55	-40.77	-237.42	-140.62	-193.20
7	(a) Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-14.42
Г	(b) Prior Period Expenses	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8	Profit/Loss From Ordinary Activities Before Tax (6-7)	-26.64	-17.94	-16.74	-64.09	-96.21	-103.62	-94.96	-75.55	-40.77	-237.42	-140.62	-207.62
9	Tax Expenses												
	(a) Current Tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(b) Deferred Tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10	Net Profit/Loss From Ordinary Activities After T ax (8-9)	-26.64	-17.94	-16.74	-64.09	-96.21	-103.62	-94.96	-75.55	-40.77	-237.42	-140.62	-207.62
11	Other Comprehensive Income			,									
	(a) Items that will not be reclassified to profit and loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(b) Income Tax relating to items that will not be reclassified	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(c) Items that will be reclassified to profit and loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(d) Income Tax relating to items that will be reclassified	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12	Total other Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
13	Total Comprehensive Income for the period	-26.64	-17.94	-16.74	-64.09	-96.21	-103.62	-94.96	-75.55	-40.77	-237.42	-140.62	-207.62
14	Total Comprehensive Income for the year/period attributable to												
-	Owners of the Company	-26.64	-17.94	-16.74	-64.09	-96.21	-103.62	-83.65	-64.15	-35.59	-207.30	-131.16	-188.74
Ĺ	Non controlling interest							-11.31	-11.39	-5.18	-30.12	-9.47	-18.88
15	No. Of Equity Shares (F.V. ₹10/- per share)	33.67	33.67	18.25	33.67	18.25	18.25	33.67	33.67	18.25	33.67	18.25	18.25
16	Basic and Diluted Earning per share before and after extraordinary items (Not Annualised)	-0.79	-0.53	-0.92	-1.90	-5.27	-5.68	-2.48	-2.24	-2.23	-6.16	-7.71	-10.34
Note	5:												

Place: Mumbai

Date: 09/02/2024

1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committed and approved by the Board of Directors on 9th February 2024 and limited review of the same has been carried out by the statutory auditors of the Company.

2) Theses financial results are prepared in accordance with Indian Accounting Standars ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

3) The Consolidated result for the nine month ended 31st December, 2023 includes the result of the subsidiaries. 4) The figures of the previous period have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

5) The Company had raised ₹ 360.84 lakhs by issue of 18.25.377 Equity Shares of ₹ 10/- (Face value) each at a premium of ₹ 20/- per share on right basis on 21-07-2023 by issuing 18.25.377 Equity Shares of ₹ 10/- (Face value) each at a premium of ₹ 20/- per share on right basis. (The right issue was proposed in Q1, but it was exercised in July, 2023. Out of the Issue price of ₹ 30, only ₹ 20 is called up out of which ₹ 7 is paid up against ₹ 10 Face value i.e. partly paid up and ₹ 13 is received against ₹ 20 Securities premium. Further, out of the total proceeds raised, A sum of ₹ 150 Lakhs has been utilised towards subscription of equity shares of subsidiary company i.e. Alan Scott Reail Limited; a sum of ₹ 119.99 Lakhs has been advanced to Alan Scott Retail Limited which will be adjusted toward share application money pending completion formalities; A sum of ₹7 Lakhs has been advanced to Alan Scott Fusion Resonance Ltd(earlier known Alan Scott Nanoveu India Limited) which will be adjusted toward share application money pending completion formalities, ₹ 22.2 Lakhs were Right issue expenses, A sum of ₹ 33 Lakhs has been utilised for repayment of borrowings and Balance of ₹ 28.65 Lakhs have been utilised for general corporate purposes. 6) Alan Scott Retail Ltd., a subsidiary company, having retail chain of 9 stores of Brand "MINISO". The retail business has company has achieved sales of 3.38 crs during this quarter against 1.93 cr against previous quarter marking growth of 75%.

7) "Alan Scott Automation and Robotics Ltd , a subsidiary company, emerged with a simple goal: addressing efficiency gaps in end-of-line packaging for major manufacturers. Specializing in edible oil, dairy, paint, food and beverages, and FMCG industries, its state-of-the-art technologies deliver highly automated solutions. Its flagship products, including AutoCollar for 15 KG edible oil packaging and StackDown & StackUp for dairy crate handling, have become industry benchmarks. The Palletiser, a gamechanger in FMCG, completes production lines by automatically stacking cartons onto pallets. The company's journey symbolizes a commitment to resolving real-world manufacturing challenges, ensuring a streamlined process for its esteemed clients."

For and on Behalf of the Board of Directors ALAN SCOTT ENTERPRISES LIMITED

> Suresh Kumar Pukhraj jain **Managing Director** DIN:00048463

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९११७६, ०१८३३८९१८८८, ९८३३८५२११९ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.